

**M. COM. SEM - III (CHOICE BASED CREDIT SYSTEM) (2012**

**COURSE) : SUMMER - 2019**

**SUBJECT: RESEARCH METHODOLOGY - I**

Day: Saturday

Date: 27/04/2019

**S-2019-0489**

Time: 03.00 PM TO 06.00 PM

Max. Marks: 60

---

**N.B:**

- 1) All questions are **COMPULSORY**.
  - 2) Figures to the right indicate **FULL** marks.
- 

**Q.1 Define 'Research'. Explain objectives and significance of research. (16)**

**OR**

a) What do you mean by hypothesis? State its importance in research. (08)

b) Explain the different types of research. (08)

**Q.2 What is 'Research Design'? Explain the steps involved in research design. (16)**

**OR**

a) Distinguish between primary data and secondary data. (08)

b) Describe various stages of data analysis and interpretation. (08)

**Q.3 What is 'Research Report'? Explain in detail the contents of research report. (16)**

**OR**

a) What are the main problems in drafting a questionnaire? (08)

b) What are the requisites of a good research report? (08)

**Q.4 Write short note on any THREE of the following: (12)**

- a) Kinds of hypothesis
- b) Research design
- c) Qualities of interview method
- d) Observation method
- e) Role of computers in research

## मराठी - रुंपातर

सूचना:

- १) सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
  - २) उजवीकडील अंक प्रश्नांचे पुर्ण गुण दर्शवितात.
- 

प्र.१ 'संशोधना'ची व्याख्या द्या. संशोधनाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व स्पष्ट करा. (१६)

किंवा

- अ) 'गृहितकृत्य' म्हणजे काय? गृहितकृत्याचे संशोधनातील महत्त्व स्पष्ट करा. (०८)
- ब) संशोधनाचे विविध प्रकार स्पष्ट करा. (०८)

प्र.२ 'संशोधन आराखडा' म्हणजे काय? संशोधन आराखडा तयार करण्यातील टप्पे स्पष्ट करा. (१६)

किंवा

- अ) प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती मधील फरक स्पष्ट करा. (०८)
- ब) माहितीचे विश्लेषण आणि अन्वयार्थ लावण्याचे विविध टप्पे वर्णन करा. (०८)

प्र.३ 'संशोधन अहवाल' म्हणजे काय? संशोधन अहवालातील समाविष्ट बाबी तपशीलवार स्पष्ट करा. (१६)

किंवा

- अ) प्रश्नावली तयार करताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या मुख्य समस्या कोणत्या आहेत? (०८)
- ब) चांगल्या संशोधन अहवालांसाठी आवश्यक असलेल्या बाबी सांगा. (०८)

प्र.४ खालीलपैकी कोणत्याही तीनवर टीपा लिहा (१२)

- अ) गृहितकृत्याचे प्रकार
- ब) संशोधन आराखडा
- क) मुलाखत पद्धतीचे गुण
- ड) निरीक्षण पद्धती
- इ) संशोधन प्रक्रियेतील संगणकाची भूमिका

\* \* \* \* \*